TAVERNIER RESOURCES LIMITED REGISTERED OFFICE: PLOT NO- 42 CTS NO 1(PT), VILLAGE DEONAR, NEAR MAHESH PHARMA, ANCILLARY IND ESTATE, GOVANDI MUMBAI 400043

CIN: L51909MH1994PLC193901

Date: 27/12/2023

To,
Corporate Relationship Department
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort
Mumbai – 400 001.

Scrip Code: 531190

Subject: Newspaper Advertisement - Notice of Postal Ballot

Dear Sir/ Madam,

In continuation to our intimation dated December 26, 2023 and pursuant to Regulation 47 of SEBI (LODR) Regulations, 2015, please find enclosed copies of the newspaper advertisement regarding completion of dispatch of Notice of Postal Ballot on December 26, 2023 published on December 27, 2023 in The Free Press Journal (English language) and Navshakti (Marathi language-Mumbai edition).

You are requested to kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

For Tavernier Resources Limited

Sudhir Milapchand Naheta Chairman & Managing Director

DIN: 00297863

Filtron Engineers Limited

Regd Off.: Plot No.36, WMDC Industrial Area, Amber Pune - 410501, Maharashtra, India, CIN: L57909PN1982PLC026929

Website: www.filtronindia.com, Email Id: info@filtronindia.com, Phone No:+91-20-243380

This is to inform you all that Filtron Engineers Limited hereinafter referred to as "the Company! we! us!" is in the process of revocation of suspension of trading in the scrips of the Company on the Exchange ie. BSE Limited. In the process, the Company has been asked by the Exchange to provide the self-attested PAN of all the Promoter! Promoter Group of the Company. In this regard, we have sent the letters to your registered address as available in the records of the Company! RTA which are returned undelivered from the persons as mentioned below table. Hence, we are publishing this notice to request you to submit your self-attested PAN to the Company at the registered office address of the Company within 15 days of this notice.

Name of the person	Address	
Saroj Rajnikant Vora	94/108 Nagdevi street Mumbai-400003	
Rajnikant Laxmichand Vora	194/108 Nagdevi street Mumbai-400003	
Swati Shirish Kale	Flat No.101 Sumangal Apt Nr. Utwav Managal karyalaya Paud Road Pune-411038	
Vinita Ramavatar Panjiar	A-2 Priyadarshini Hgs Nadrar-416231	
Baban Sahebrao Dalavi	A.P.Dortewadi Tal:Baramati	
Ashok Vishnu Dravid	Satyam Apts 157/3 Mukund Nagar - Pune - 37	
Mangal Ashok Dravid	Satayam Apt 157/3 Mukund Nagar Pune - 37	
Prakash Ramchandra Bang	Mantri apts1 1201 A-5 Shivajinagar Pune - 411004	
Jaochim Friedsch	10210 29 Hamburg Germany	
M/s Catalchem	G-42 O wing Dewan Apt II Vasai Rd East, Mumbai-401210	
Popular Herbals Products Private Limited	A-23 Jalvihar Flat B-4 Ajar a Comm Centre Asharam Rd Ahmedabad - 3800014	
Madhu Suresh Verma	635 Sadashiv Peth Pune - 30	
Sunita Singh Dayashankar Singha Pal	Plot No.01 Sr.No 23 24 Niwara society Knork bungalow Dhankawdi – Pune - 43	
G Devanath	83 Asea Doll Apts Vizag - 530002	
K Gangaraju	501415 Seetannadhara Vishakhapatam - 53	

By Order of the Board of Direct

Date: December 25, 2023

Mr. Sadanand Hego Whole-time Directo DIN: 0019510

Form No. INC-26

[Pursuant Section 13(4) & rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014] Advertisement to be published in the Newspaper for change of Registered office of the Company from one state to another

BEFORE THE REGIONAL DIRECTOR, WESTERN REGION,

And

In the matter of Section 13(4) of Companies Act, 2013 and Rule 30(5) (a) of the Companies (Incorporation) Rules, 2014 And

IN THE MATTER OF COATEXO INDUSTRIES PRIVATE LIMITED (CIN: U21095MH2022PTC382258)

A Company incorporated under the Companies Act, 2013 and having its registered office at Plot No - A 95, MIDC, TTC, Khairne, Navi Mumbai Thane - 400705, Maharashtra, India APPLICANT

Notice is hereby given to the General Public that the company proposes to make application to the Central Government under section 13 of the Companies Act 2013 seeking confirmation of alteration of the memorandum of association o the company in terms of the Special Resolution passed at Extra-Ordinary Genera Meeting held on Tuesday, 12th December, 2023 to enable the company to change its Registered office from "State of Maharashtra" to "State of Gujarat"

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filling investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director (Western Region) at the address Everest 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai 400002, Maharashtra, India, Within fourteen days of the date of publication o this notice with a copy to the applicant company at its registered office at the address mentioned below

Address: Plot No - A 95, MIDC, TTC, Khairne, Navi Mumbai Thane-400705, Maharashtra, India

For COATEXO INDUSTRIES PRIVATE LIMITED Sd/-Sd/ Shreyansh Rathi

Date: 26-12-2023

Director Din: 09599813 Pranav Rajan Vaswani Director Din: 08073801

PUBLIC NOTICE

Take Notice that our client Delta Associates, partnership firm, having address at Delta Optics, 2/2A, Dubesh Market, 377 Shaikh Mangaldas Market, Opp. 6th Lane, Mumbai – 400 002, has acquired ownership rights vide Deed of Conveyance dt. 15.10.2009 along with Deed of Confirmation dt 25.01.2011, registered with Sub-Registrar of Assurances (Sr.No.BDR4-00813-2011) in respect of property situate, lying & being at Village Chakala, Taluka Andheri, MSD being part of Survey No.1, Hissa No.27(Pt) & Survey No.105, Hissa No.1 now CTS No.222, 222/1 to 17 adm 1243.3 sq. mtr as per Property Register Card together with the area of the road & building "Nagarwala Building" (formerly Kusumbhai Chawl) standing thereon consisting of ground & 2 upper floors, Asst; Nos.2347(2) 2-65 of K/East ward BMC AND Survey No.1A, Hissa No.21(Pt) & CTS No.223, 223/1 to 7 adm 1138.00 sq mtr as per Property Register Card together with area of road & building "Kutoi Manzil" consisting of ground and 2 upper floors, Asst No.2347(2A) 104 105 of K/East Ward, BMC but excluding an area adm. 117.38 sq mtrs on the east side of the road thereby conveying total area 1020.60 sq mtr (i.e., 1138 sq mtr less 117.38 sq mtr), who is in possession thereof. Our client has filed Suit No 9675 of 2023 in Hon ble High Court Rombay.

TAVERNIER RESOURCES LIMITED

Regd. Office: Plot No- 42 CTS No 1(PT), Village Deonar, Near Mahesh Pharma Ancillary Ind Estate, Govandi Mumbai - 400043, Maharashtra, India. Contact No.: 8879382912 Email:info@tavernier.com; investors@tavernier.com Website:www.tavemier.com CIN: L51909MH1994PLC193901

NOTICE OF POSTAL BALLOT

Notice is hereby given pursuant to Section 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 (the "Act") read together with the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended (the "Management Rules"), General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021, 20/2021 dated December 8, 2021 3/2022 dated May 5, 2022, 11/2022 dated December 28, 2022 and 09/2023 dated September 25, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India (the "MCA Circulars"), Secretarial Standard on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India ("SS-2") and any other applicable law, rules and regulations (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof, for the time being in force), seeking approval of the shareholders of TAVERNIER RESOURCES LIMITED (the Company) to the appended special business by passing Special resolution through Postal Ballot only through Remote e-voting process.

Item No	Agenda	Resolution Type
	Alteration in Main Object Clause of the Memorandum of Association of the Company.	Special Resolution

The members hereby informed that the Company on 26th December, 2023 sent the Posta Ballot Notice dated 21st December, 2023 through electronic mode to the members whose names appear in the Regsiter of members / List of Beneficial Owerns as received from Depositories i.e. National Securities Depositories Ltd (NSDL) and Central Securities Depositories Ltd (CDSL) as on 22nd December, 2023 and who have registered their email with the Depositories, for seeking approval by Postal Ballot only through Remote e-voting process. A person who is not member as on 22nd December, 2023, should treat the Posta Ballot Notice for information Purpose only. In terms of the MCA Circulars, the Company has send this Postal Ballot Notice in electronic form only and the hard copy of this Notice along with postal ballot forms and pre-paid business envelope has not been sent to the Members for this Postal Ballot in accordance with the requirements specified under the MCA Circulars. Accordingly, the communication of the assent or dissent of the Members would take place through Remote e-Voting only. The Members of the Company who have not registered their e-mail address can register the same as per the following procedure giver below for receiving all the communications including Annual Report, Notice of AGM, evoting instructions, letters etc., in electronic mode from the Company along with User ID

I. Process for registering e-mail addresses for Members holding shares in electronic form

- a) Visit the link: https://linkintime.co.in/EmailReg/Email Register.html
- b) Enter the DP ID & Client ID, Shareholders Name
- c) Enter the PAN Details
- d) Enter the Mobile Number and Email Id
- II. Process for registering e-mail addresses for Members holding shares in Physical form:
- a) Visit the link: https://linkintime.co.in/EmailReg/Email Register.html b) Enter the Folio No. & Certificate No., Shareholders Name
- c) Enter the PAN Details
- d) Enter the Mobile Number and Email Id

The Company is pleased to provide remote e-voting to all members holding shares on Friday 22nd December, 2023. The Company has engaged the services of Link Intime India Private Limited ("Link Intime" or "Registrar and Transfer Agent") as the agency to provide e-voting facility. The remote e-voting begins on Friday, December 29, 2023 at 9:00 a.m. and will end on Saturday, January 27, 2024 at 5:00 p.m. The remote e-voting module shall be disabled by LINK INTIME for voting thereafter. The Members, whose names appear in the Register of Members / Beneficial Owners as on the record date (cut-off date) i.e., Friday 22nd December, 2023, may cast their vote electronically. Once the vote on a resolution is cast by the shareholder, the shareholder shall not be allowed to change it subsequently. The Postal Ballot Notice is also available on the website of the Company at https://www.tavernier.com/. The same can also be accessed from the website of the Stock Exchanges i.e. Bombay Stock Exchange Limited ("BSE") at www.bseindia.com and website of Link Intime India Private Limited/ RTA, remote e-voting facility provider at https://instavote.linkintime.co.in

The Board of Directors of the Company at its meeting held on Thursday, December 21 2023, has appointed Ms. Sonal Shah (Membership No. A 24216 & Certificate of Practice No. 8769), Company Secretary as Scrutinizer. The scrutinizer will submit the report to the Chairman as authorised by the Board, after completion of scrutinity of e-voting votes but not later than 2 Working Days from the conclusion of e-voting and result of postal ballot will be declared on or before 30th January, 2024 at the Registered office of the Company and thereafter result of Postal Ballot along with Scrutinizers report shall be communicated to the stock exchange (BSE Ltd) and will also be uploaded on the website of the Company https://tavernier.com/ and website of https://instavote.linkintime.co.in/Result/Resultpage. In case the shareholders have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and Instavote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in, under Help section or write an email to enotices@linkintime.co.in or Call us:-Tel:022-49186000.

> By Order of the Board of Directors For Tavernier Resources Limited

> > Sudhir Milapchand Naheta Chairman & Managing Director DIN: - 00297863

Place: Mumbai Date: December 26, 2023

DEMAND NOTICE

८८६६६८२९३७ (संपर्क क्र. +९११२४४३०२०२०/२१/२२/२३/२४ com; maharashtra@c1india.com

दिनांक २६.१२.२०२३ ठिकाण : मुंबई कॅनरा बँक, एआरएम-॥ शास्त्र

टॅव्हर्नियर रिसोर्सेस लिमिटेड

नोंद. कार्यालय : प्लॉट क्र. - ४२ सीटीएस क्र. १(पीटी), गाव देवनार, महेश फाम जवळ, ॲन्सिलरी इंड इस्टेट, गोवंडी मुंबई - ४०००४३, महाराष्ट्र, भारत. संपर्क क्रमांक : ८८७९३८२९१२ ईमेल : info@tavem investors@taverniercom वेबसाइट: www.taverni सीआयएन क्र: एल५१९०९एमएच १९९४पीएलसी१९३९०१

पोस्टल मतपत्रिकेची सूचना

कंपनीज (व्यवस्थापन आणि प्रशासन) अधिनिम, २०१४, सुधारणा केल्यानुसार, ('व्यवस्थापन अधिनिय') सह वाचित कलम ११० आणि इतर लागू तरतुदी, जर असेल तर, अधिनियम, २०१३ ''कायदा'') च्या अनुषंगाने आणि सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांकीत ८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, २०/२०२० दिनांक ५ मे २०२०, २२/२०२० दिनांक १५ जून २०२०, ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर, २०२०, ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर २०२०, १०/२०२१ दिनाक २३ जून २०२१, २०/२०२१ दिनांक ८ डिसेबंर २०२१, ३/२०२२, ५ मे २०२२, ११/२०२२ दिनांक २० डिसें २०२२ आणि ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर , इन्टीटयूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियां (एसएस-२) द्वारे जारी सर्वसाधारण सभेवर कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय, भारत सरकार (एमसीए परिपत्रक) द्वारे जारी केलेले, आणि इतर कोणतेही लागू कायदा, कोणतेही वैधानिक फेरबदल किंवा पुनर्अधिनियम यानुसार टॅब्हर्नियर रिसोंसेस लि.(कंपनी)च्या भागधारकांची रिमोट ई-व्होटिंग प्रक्रियेद्वारे मंजुरी घेऊन विशेष ठराव संमत करण्याच्या विशेष रूपमकाजासाठी स्चना देण्यात येत

बाब र	A TOTAL AND	16.	
बाब क्र.	अवैश	ठराव प्रकार	
٧.	कंपनीच्या मेमोरंडम ऑफ असोसिएशनच्या मेन ऑब्जेक्ट क्लॉजमधील दुरूस्ती	विशेष ठराव	

सभासदांना याद्वारे सृचित केले जाते की कंपनीने २६ डिसेंबर २०२३ रोजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने २१ डिसेंबर २०२३ दिनांकित पोस्टल बॅलेट नोटीस ज्यांची नावे डिपॉझिटरीज अर्थात नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी (एनएसडीएल) आणि सेंद्रल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (सीडीएलएस) २२ डिसेंबर २०२३ पर्यंत कडून प्राप्त झालेल्या सदस्यांच्या नोंदणीमध्ये / लाभार्थी मालकांच्या यादीमध्ये आहेत आणि ज्यांनी त्यांचे ईमेल डिपॉझिटरीजकडे नोंदणीकृत केले आहेत, त्यांना रिमोट ई-व्होर्टिंग प्रक्रियेद्वारे पोस्टल बॅलेटद्वारे मंजूरी मिळविण्यासाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे पाठविली आहे. २२ डिसेंबर २०२३ रोजी सदस्य नसलेल्या व्यक्तीने पोस्टल बॅलेंट नोटिस केवळ माहितीच्या उद्देशाने घ्यावी. एमसीए परिपत्रकांनुसार, कंपनीने ही पोस्टल बॅलेट नोटीस केवळ इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठविली आहे आणि एमसीए परिपत्रकांतर्गंत निर्दिष्ट केलेल्या आवश्यकतानुसार पोस्टल बॅलेट फॉर्म आणि प्री-पेड व्यवसाय लिफाफ्यासह या नोटिसची हार्ड कॉपी या पोस्टल बॅलेंटसाठी सदस्यांना पाठविलेली नाही. सदस्यांच्या संमती किंवा असहमतीचा संवाद रिमोट ई-व्होटिंगद्वारेच होईल. कंपनीचे सदस्य ज्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत केलेला नाही ते वार्षिक अहवाल, वापरकर्ता आयडी आणि पासवर्डसह कंपनीकडून पद्धतीमध्ये एजीएमची सूचना, ई-मतदान स्चना, पत्रे इत्यादी सर्व संप्रेषणे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्राप्त करण्यासाठी खाली दिलेल्या प्रक्रियेनुसार नॉदणी

- १. इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर्स धारण करणांया सदस्यांसाठी ई-मेल पत्त्यांची नोंदणी करण्याची प्रक्रिया.
- अ) लिंकला भेट द्याः <u>https://linkintime.co.in/EmailReg/Email Register.html</u>
- ब) डीपी आयडी आणि क्लायंट आयडी, शेअरधारकांचे नाव प्रविष्ट करा
- क) पॅन तपशील प्रविष्ट करा
- ड) मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी प्रविष्ट करा
- २. प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांसाठी ई-मेल पत्त्यांची नोंदणी करण्याची प्रक्रिया:
- अ) लिंकला भेट द्या: <u>https://linkintime.co.in/EmailReg/Email Register.html</u> क) फोलिओ क्रमांक आणि प्रमाणपत्र क्रमांक, भागधारकांचे नाव प्रविष्ट करा
- क) पॅन तपशील प्रविष्ट करा
- ड) मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी प्रविष्ट करा

शुक्रवार २२ डिसेंबर २०२३ रोजी शेअर्स धारण केलेल्या सर्व सदस्यांना रिमोट ई-व्होटिंग प्रदान करताना कंपनीला आनंद होत आहे. कंपनीने ई-मतदान सुविधा प्रदान करण्यासाठी एजन्सी म्हणून लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (''लिक इतटाइम'' किंवा ''रजिस्त्रार आणि ट्रान्सफर एजंट '') च्या सेवा नियांजित केल्या आहेत. रिमोट ई-मतदान शुक्रवार, २९ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९:०० वाजता सुरू होईल आणि शनिवार, २७ जानेवारी २०२४ रोजी संध्याकाळी ५:०० वाजता संपेल. त्यानंतर मतदानासाठी रिमोट ई-व्होटिंग मॉइयूल लिंक इनटाईम द्वारे अक्षम केले जाईल. सदस्य, ज्यांची नाव नॉदणीकृत सदस्य/ लाभार्थी मालकांच्या नोदीमध्ये (कट-ऑफ तारीख) म्हणजेच शुक्रवार २२ डिसेंबर २०२३ रोजी असतील, ते त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देऊ शकतात. समभागधारकाने ठरावावर मत दिल्यानंतर, समभागधारकाला नंतर त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. पोस्टल बॅलट नोटीस कपनीच्या http://www.tavernier.com/ वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे. स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाईटवर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेंड (एमसीए) www.bseindia.com .आणि लिंक इनटाइम इंडिया प्रायन्हेट लिमिटेड / आरटीए, रिमोट ई-व्होटिंग सुविधा प्रदात्याच्या वेबसाइट <u>https://instavote_linkintime.co.in</u> वरून देखीलं ती पाहता येईल.

कंपनीच्या संचालक मंडळाने गुरुवार, २१ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या बैठकीत सुश्री सोनल शाह (सदस्यत्व क्रमांक ए२४२१६ आणि प्रॅक्टिसचा प्रमाणपत्र क्रमांक ८७६९), कंपनी सचिव यांची छाननीकर्ता म्हणून नियुक्ती केली आहे. छाननीकर्ता ई-मतदान मतांची छाननी पूर्ण झाल्यानंतर, परंतु ई-मतदानाच्या समाप्तीपासून २ कामकाजाच्या दिवसानंतर बोर्डाने अधिकृत केल्यानुसार अध्यक्षांना अहवाल सादर करेल आणि पोस्टेल मतपत्रिकेचा निकाल किंवा बा दिवशी घोषित केला जाईल. ३० जानेवारी २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी कंपनीच्या नॉदणीकृत कार्यालयात आणि त्यानंतर पोस्टल मतपत्रिकेचा निकाल स्क्रूटिनायझरच्या अहवालासह स्टॉक एक्सचेंज (बीएसई लि) ला कळविला जाईल आणि कंपनीच्या http://www.tavernier.com/ वेबसाइटवर देखील आणि

https://instavote.linkintime.co.in/Result/Resultpage च्या वेबसाइटवरदेखील अपलोड केला

भागधारकांना ई-मतदानाबद्दल काही शंका किंवा समस्या https://instavote.linkintime.co.in वर उपलब्ध वारवार विचारले जाणारे प्रश्न (''एफएक्यू'') आणि गायक विभागातर्गत इन्टाव्हेट ई-व्होटींग मॅन्युअल पाह् शकता किंवा enotices@linkintime.co.in वर ईमेल लिहा किंवा आम्हाला टेलिः ०२२ - ४९१८६००० कॉल करा

संचालक मंडळाच्या आदेशानुसार टॅव्हर्नियर रिसोर्सेस लिमिटेड साठी

सही /-सुधीर मिलापचंद नाहेटा अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डीआयएन :- ००२९७८६३

एडलवैस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड

सीआवएन : यु६७१००एमएच२००७पीएलसी१७४७५ रिटेल सेन्ट्रल आणि नोंदणी कार्यालय: एडलवैस हाऊस, सीएसटी रोड लगत, कलिना, मुंबई

सिक्युरिटायझेशन अँण्ड रिकस्ट्क्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ ('सदर ॲक्ट') च्या कलम १३ (२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट

(एँन्फोर्समेंट) हिस्स २००२ च्या निवम ३(१) अन्वये पनकोंच्या वितीय सुविधा सरफैसी ॲंक्ट २००२ च्या कलम ५ अंतर्गत अभिहस्तांकन क मतेत तिची मातकी/कृती वर एडलवैस ॲसेट रिकन्ट्रक्रमन कंपनी लिमिटेड (वांनत 'ईएआसी' असा उहेदा कडे वित्तीय मता अधिहस्तांकीत केल्या आहे. इएआरसी जागी आली आहे आणि त्यातील तरण हितसंबर स्त्रा तर्रणासह वित्तीय मतेच्या बंदमीमधील सर्व हक्क, नामाधिकार आणि हितसंबध कर्यदारांनी घेतलेल्या वित्तीय सहाय्याच्या संदर्भात ईएआरसी मध्ये विहित झाले आहेत आणि ईएआरसी जाएण घटको स्कृप ते ते तथा प्रतलेल्या विलाय सहाय्याच्या सिक्युरिटायझेशन अण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फावनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोसेमेंट ऑफ सिक्युरिटी इंटोस्ट ॲक्ट २००२ निष्पुर्ताच्यात जीन्न विकार स्वतान्त्रका आक्र काव्यान्त्रका जात्त्र काल स्वतान्त्रका जात्त्र आक्र स्वतान्त्र स सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) कल्से, २००२ च्या निवम १३ (१२) अन्वयं निम्मस्वाक्षरीकार हे सिक्युरिटायद्वेशन अण्ड सिकन्स्ट्रकान ऑफ फायनान्त्रियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट २००२ सिन्धुरिश्वद्यक्षन अण्ड सकन्द्रश्यन आक कावना।नाबल असटस् अण्ड एक्शसमट् आफ सबनुस्टा इटस्ट अब्द र स्वाद्य (सदर अँबर) अन्ययं एडलवैस अँसेट सिकन्द्रश्यन कपनी लिमिटेड (ईएआरसी) चे प्राधिकृत अधिकारी आहेत. सदर अबटच्या कलम १३ (२) सहवाबता सिक्धुरिटी इंटरेस्ट (एन्कोर्समेट) इल्ल, २००२ च्या निवम ३ अन्ययं प्रदान फेलेल्या अधिकाराचा वापर करून प्राधिकृत अधिकाऱ्यांनी त्यांना जारी संबंधित मागणी सूचनेत नमूद केलेली स्कम से येथे खाली सुद्धा नमूद केलेली आहे चुकती करण्यासाठी खालील कर्जदार यांना बोलाविण्यासाठी जारी केलेली आहे. वरील संदर्भार मुद्धा नमुष्ठ करतेला आह बुकतो करण्यामाठा खालाल कबदार थाना बालावश्यासाठा जारा कलाला आह. यरात सद्भाव सदर कर्बदाराद्वारे निष्पादित काही असन्यास अन्य दस्तावेत्र। विश्वित सहयाचता कर्ज करारान्वये देय बसुली आणि/किंवा प्रदानाच्या तारखेण्यैत खालील नमुद तारखेणसून सदर माणणी सुचतेतील तर्यक्रिलानुसार पृढील व्याजासह एकवित येथे खालील नमुद केलेली रककम सदर सुचना प्रसिद्धीपासून ६० दिवसात ईएआरसी ला पुकत करणासाठी हरणास्त्र स्वर्णाप्त पुन्हा एकदा याद्वारे सूचना देण्यात येत आहे. कर्जाच्या थकीत परताच्याकरिता तारण म्हणून खालील मता सदर संबंधित कर्जदारांनी ईएआरसी कडे गहाण ठेवल्या आहेत.

अ. क्र.	कर्जदारांचे नाव कर्ज खाते क्रमांक	कलम १३(२) अंतर्गत मागणी सचना तारीख	कलम १३(२) अंतर्गत नमूद रक्कम
8	१. श्री. मधु पी नायर (कर्जदार) २. सौ. फेबे नायर (सह–कर्जदार) लॅन:– १८४०००२४४१	०३-०७-२०२३ आणि क. २९,०२,२५७.२२	इएआरसी ट्रस्ट एससी - ४७७ आणि दिवाण हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (सच्या पिरामल हाउसिंग फायनान्स लिमिटेड)

तारण मिळकतीचे वर्णन : मिळकत १: गाव धसई, तालुका शहापूर, जिल्हा ठाणं -४२१६०१ येथे स्थित आणि असलेले तिरिया माळकताराच चयान : Haooan है; नावा वसह, तालुका शहापूर, Tares ठाण-१११६० १ वया स्था आगा असंसारा जमिन धारक सल्हें क्र. १६६/१/१, १६६/१/२, १६७/१, १६७/२, १६९/२, १७०, १७२/१/१(माग), १७२/२/२(माग), १७२/२/३, १७२/२/४, १७२/२/५, १७२/२/६, १७२/२/७, १७२/२/८, १७३/११, १७३/११२, १७८११५ आणि १७९/५ वर बांधकमित कर्म रीसेईन्सी अद्या ज्ञात प्रोजेक्ट सेक्टर २ मध्ये अमन नाव १०२/१९९१ (७०८) र आता १७९७) बिल्डिंग मध्ये बी बिग, बिल्डिंग क्र. २६, पहिला मजला वर फ्लंट परिसर क्र. १०२ मोजमापित सुमारे ६६०.७७ वी.फू.

A .	 श्री. अजय अमृतलाल गुप्ता (कर्जदार) श्री. अजय अमृतलाल गुप्ता (कर्जदार) सौ. राघा अजय गुप्ता (प्रह-कर्जदार) सौ. राघा अजय गुप्ता (प्रह-कर्जदार) लॅन:- १४००००००५१७ 	०३-०७-२०२३ आणि रु. ७,४६,६६,९६४.३२	इएआरसी ट्रस्ट एससी - ४७७ आणि दिवाण हार्अर्सेग फायनान्स काँपीरेशन लिमिटेड (सध्या पिरामल हार्अर्सेग फायनान्स लिमिटेड)
777			The state of the s

तीरण)मळकताच वणन : भाव नातवाता, तातुका कात्राचा, त्वाद के २६ए/१/१, २६ए/१/२/३, २६वी, २६ए/२, २६ए/३, २६(भाग), २७/१, २८(भाग), २९/१ चे स्थित शिवशक्ती तालुका कालियान, जिल्हा ठाणे येथे स्थित जमिन धारक सर्व्हें क्र रिस्पेर (१९८८) १९ रहना, रहण १, रहण १, रहण १०, रहण १०, रहण १०, १००० १० वास्थत शिवसकी कोम्प्लेस मध्ये इंकिट हॉडम अबा जात बिल्डिंग, दुसरा मजला वर ऑफिस क्र. २०१, २०२, २०३, २०३, २०४, २०६, २०७, २०८, २०९, २१० ऑणि २११ चे ते सर्व भाग आणि विभाग, आणि सीमावद हो: न्यूकेल्डे, न्यू श्री विद्यालय स्कूल, उत्तरेक्डे: ओम शिवशंकर सीएचएसएल, पश्चिमेक्डे: अंतर्गत स्ता, दक्षिणेक्डे झे: त्यांत स्ता,

1 - 4			and the state of the state state.	
3	१. श्री. लिलत ठाकूर (कार्जदार) २. सी. रूपा देवी लिलत ठाकूर (सह-कार्जदार) लॅन:- १३९०००२७२०	०३-०७-२०२३ आणि क. २९,०२,२५७.२२	इएआस्मी ट्रस्ट एसमी - ४७७ आणि दिवाण हार्असँग फावनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (सध्या पिरामल हार्असँग फावनान्स लिमिटेड)	

तारण मिळकतीचे वर्णन : गाव विचवली-शेकीन, तालुका खालापुर जिल्हा रायगड येथे स्थित सब्हें क्र. ६२,६१, ६०/१०, ७, ५ए, २/०, सीटीएस क्र. १६०५, १६०६, प्लॉट क्र. ३६ येथे असलेले वसलेले त्रिमृतौं कॉय्प्लेक्स अशा ज्ञात बांधकमित किंवा बांधकमित बिल्डिंग ए.मध्ये ३रा मजला वर फ्लॅट क्र. १२, मोजमापित ५६० चौ.फू., विक्रीयोग्य क्षेत्र चे ते सर्व भाग आणि विभाग., आणि सीमाबद्ध द्वारं:- पूर्वकडे: ओपन स्पेस, उत्तरकडे: अभय रेसिडेन्सी, पश्चिमेकडे ओपन स्पेस, दक्षिणेकडे: ओपन स्पेस

8	१. सौ. मंजू रामाशिष कहार (कर्जदार) २. श्री. रामाशिष रामचंद्र कहार (सह-कर्जदार) लॅन:- ६९०००७०१४	०३-०७-२८२३ आणि रु. ५४,८३,८८३.९६	इएआरसी ट्रस्ट एससी - ४७७ आणि दिवाण हार्असेंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (सध्या पिरामल
	लन:- ६९०००७०१४		हाऊसिंग फायनान्स लिमिटेड)

चि वर्णन : मिळकत क्र.१ : उन्हासनगर येथे नौंदणीकृत जिल्हा ठाणे आणि त्यासह उप-नौंदणीकृ ऑफ ॲश्वुरन्सचे अधिकार क्षेत्र आणि त्यासह कुळगाव बदलापूर महानगरपालिका च्या हद्दी मध्ये आणि गाव खरव तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे येथे स्थित आणि असलेले वसलेले जिमन धारक सर्व्हें क्र. ७, हिस्सा क्र. १ वर बांधकि श्रुतिका कॉम्प्लेक्स अशा ज्ञात बिल्डिंग मधील सी विंग मध्ये ६वा मजला वर फ्लॅट क्र. ६०२ मोजमापित ५१३ ची.फ्. च क्षेत्र चे ते सर्च भाग आणि विभाग., आणि सीमाबद्ध द्वारे. पूर्वकडे: इतर बिल्डिंग, उत्तरेकडे: बिल्डिंग आणि सेवा रस पश्चिमेकडे: ए आणि बी विंग, दक्षिणेकडे: रस्ता.

4	१. सौ. फ्लोरा समीर हुसेन (कर्जदार) २. श्री. समीर नजर हुसेन (सह–कर्जदार)	०३-०७-२०२३	इएआरसी ट्रस्ट एससी - ४७ धार
	.लॅन: - २४१०००००२५६		आणि दिवाण हाउसिंग फायना 🕹 है कॉपोरेशन लिमिट्रेड (मध्या पिर pk
	0 01		हाऊसिंग फायनान्स लिमिटेल

नेळकतीचे वर्णन : गाव नवधर, पोलीस स्टेशन समोर, कनाकिया रोड लगत, मिरा रोड पूर्व, ठाणे-४० मोजमापित ४६.२१ ची.मी. येथे विमिन भारक बुने सब्दें क्र.३९७/४, ५,७, नवीन सब्दें क्र.१६५ ४,५,७ वर्त नवीर प्लाझा अशा ज्ञात बिल्डिंग रस मजला वर स्थित फर्नेट क्र.२९५ चे ते सर्वे भाग आणि विभाग, आणि सीमाबट उक्किसी पूर्वकडे: अंतरिक्षा बिल्डिंग, उत्तरेकडे:- अंतर्गत स्त्ता, पश्चिमेकडे: अंतरिक्ष स्ता, टक्किसी होत्स स्ता, पश्चिमेकडे: अंतरिक्ष स्ता, टक्किसी

8	१. श्री. लजा शहा (कर्जदार)	22 2 2 2	12113
	२. सौ. मितिका गामी (सह-कर्जदार)	२३-०२-२०२३ आणि	इएआरसी ट्रस्ट एससी - भारत आणि आयसीआयसीआर केटीमफ
	लॅन:- एनएचबीएचओ०००००८१८४०९	ह. १९,०४,२८१.१०	फायनान्स कंपनी क्रिक्श

तारण मिळकतीचे वर्णन : गाव पास्टल येथे स्थित जिमन धारक सर्व्हें क्र. ५९/१/ए, ५९/१/बी, १९/१/डी, ५९/१/ई. ६१/१/१ आणि ६४ चे ते सर्व भाग आणि विभाग वर बिल्डिंग क्र.१ त्यासह स दावदार अपूर्त के प्रशास कर है। एउँ आणा सुविधा महावीर युनिक्सील अशा ज्ञात कॉम्प्लेक्स मध्ये ए <mark>2011सी</mark> प्रमाणात रोअरसह या मालमतेशी संबंधित क्षेत्र आणि सुविधा महावीर युनिक्सील अशा ज्ञात कॉम्प्लेक्स मध्ये ए <mark>2011सी</mark> खब्ब अशा ज्ञात बिल्डिंग च्या चौथा मजला वर सी विंग मध्ये फ्लॅट थारक क्र. ४०४ मोजमापित ४४८ चौरसी <mark>१७९०सि</mark> क्षेत्र म्हणजे ४१.६४ चौरर्स मीटर्स चे ते सर्व भाग आणि विभाग.

सदर कर्जदारांनी वरील नुसार इंएआरसीला प्रदान करण्यास कस्र केड्यास, इंएआरसी खर्च आणि परिणाम धेरेः धिरोर कर्जदारांच्या सर्वस्वी जोखमीवर ॲक्टच्या कलम १३(४) आणि प्रयोज्य नियमाच्या अंतर्गत वरील तारणकेष्ट धिर क्षण्याच्या नावस्य जावनावर जावच्या काराम (२१४) ज्ञान त्रपाच्य नवमाच्या अवगव पदाल कार्य विरोधात कार्यवाही करेल. कर्जदारांना ईएआरसीच्या लेखी पूर्व सहमती शिवाय विक्री, माडेपट्टा, किंवा अन्य वरील सदर तारण मत्ता हस्तांतर ऋरण्यापासून प्रतिबंध करण्यात येत आहे. कोणाही व्यक्तीने ॲक्ट किंवा रू बराल सदर तारण मता हन्तातर अरण्यापातून आण्य केलेल्या नियमांच्या तरतुरीचा भंग किंवा उद्घंचन केल्यास ते ॲवटमध्ये दिल्यानुसार कारावार आणि/किंव धारे

दिनांक : २७.१२.२०२१ ठिकाण : मुंबई

सही / - प्राधिकृत ः एडलवैस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमि



ठिकाण: मुंबई